



Regd. Office : JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

CIN. : L27102MH1994PLC152925

Phone : +91 22 4286 1000 Fax : +91 22 4286 3000 Website : www.jsw.in

Ref: JSWSL: SEC: MUM: 2020-21

June 27, 2020

1. National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza Plot No. C/1, G Block Bandra – Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051 **NSE Symbol: JSWSTEEL**

Kind Attn.: Mr. Hari K, President

(Listing)

2. BSE Limited

Corporate Relationship Dept. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400 001.

Scrip Code No.500228

Kind Attn: The General Manager

(CRD).

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of the advertisement published in todays Financial Express (English) (all editions) and Navshakti (Marathi) newspapers, in compliance with the Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated May 5, 2020, intimating that the 26th Annual General Meeting of the Company will be held on Thursday, July 23, 2020 at 11.00 am IST through Video Conferencing / Other Audio Visual Means and also the dates of Book Closure.

The above information is also available on the website of the Company www.jsw.in

This is for your information and records.

Yours faithfully, For **JSW STEEL LIMITED**

Lancy Varghese Company Secretary



CORPORATE IDENTIFICATION NO. (CIN): L27102MH1994PLC152925 Regd. Office: JSW Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Tel.: 022-4286 1000 Fax: 022-4286 3000 Email: jswsl.investor@jsw.in Website: www.jsw.in

NOTICE OF THE 26th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING. **BOOK CLOSURE AND FINAL DIVIDEND**

NOTICE is hereby given that the Twenty-Sixth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, July 23, 2020 at 11.00 a.m. IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

As one of the measures to contain the spread of the Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM(s) through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC / OAVM.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020, Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. Shareholders who have not registered their email address and in consequence the Annual Report, Notice of AGM and e-voting notice could not be serviced, may also temporarily provide their email address and mobile number to the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited, by clicking the link: https://ris.kfintech.com/email_registration/ for sending the same. Shareholders are requested to follow the process as guided to capture the email address and mobile number for sending the soft copy of the notice and e-voting instructions along with the User ID and Password. In case of any gueries, shareholder may write to einward.ris@kfintech.com.

Members may note that the Notice of the 26th AGM and the Annual Report 2019-20 will also be available on the Company's website www.jsw.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing the remote e-voting facility ("remote e-voting) to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting during the AGM ("e-voting") to those Members who will be present in the AGM through Video Conference OAVM / facility and have not cast their vote through remote e-Voting. Detailed procedure for remote-voting/ e-voting for shareholders holding shares in Dematerialized mode, Physical mode and for shareholders who have not registered their email address is provided in the Notice of AGM.

Pursuant to Section 91(1) of the Companies Act, 2013, the Shareholders may note that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 8th July, 2020 to 10th July, 2020 (both days inclusive) for the purpose of determining entitlement of members for the payment of Dividend for the financial year ended March 31, 2020, if declared at the Meeting. The final dividend, once approved by the shareholders in the ensuing AGM will be paid electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/ demand drafts/ cheques will be sent out to their registered addresses once the postal facility is available. Shareholders holding shares in physical form are requested to send their NECS Mandate Form in the format available for download on the Company's website www.jsw.in, duly filled in, under the signature of the Sole/First joint holder, to the Registrars and Share Transfer Agent of the Company - KFin Technologies Private Limited (KFin). In case of Equity Shareholders holding shares in Electronic form, the NECS Mandate Form will have to be sent to the concerned Depository Participants (DPs) directly.

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct income tax at source (TDS) from dividend paid to shareholders, wherever applicable, at prescribed rates, including applicable surcharge and cess. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof.

To enable the Company to determine the appropriate TDS / withholding tax rate applicability, shareholders are requested to upload the requisite documents with the Registrar and Transfer Agent viz. KFin Technologies Private Limited ("RTA") at https://ris.kfintech.com/form15 not later than 7th July 2020. No communication on the tax determination / deduction shall be entertained thereafter. The shareholders are requested to update their PAN with the Company / Karvy (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode).

> **Lancy Varghese Company Secretary**

For JSW Steel Limited



TANLA SOLUTIONS LIMITED

Corporate Identity Number (CIN): L72200TG1995PLC021262

Registered Office: Tanla Technology Centre, Hitech City Road, Madhapur, Hyderabad - 500 081 Tel No.: +91 40 4009 9999 | Fax No.: +91 40 2312 2999 | Website: www.tanla.com | E-mail: investorhelp@tanla.com Contact Person: Ms. Seshanuradha Chava, Vice President - Legal & Secretarial

FOR THE ATTENTION OF THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF TANLA SOLUTIONS LIMITED ("COMPANY") IN RELATION TO THE BUYBACK OF NOT EXCEEDING 1.90,12,345 (ONE CRORE NINETY LAKHS TWELVE THOUSAND THREE HUNDRED AND FORTY FIVE ONLY) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF THE COMPANY OF THE FACE VALUE OF INR 1/- (INDIAN RUPEE ONE ONLY) EACH, REPRESENTING 12.49% OF THE EXISTING ISSUED, SUBSCRIBED AND PAID-UP EQUITY SHARES OF THE COMPANY, FROM ALL ELIGIBLE SHAREHOLDERS (EQUITY SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, BEING JUNE 10, 2020) ON A PROPORTIONATE BASIS, THROUGH THE TENDER OFFER PROCESS, AT A PRICE OF INR 81/- (INDIAN RUPEES EIGHTY ONE ONLY) PER EQUITY SHARE, PAYABLE IN CASH, FOR AN AGGREGATE MAXIMUM AMOUNT OF INR 154,00.00.000/- (INDIAN RUPEES) ONE HUNDRED AND FIFTY FOUR CRORES: ONLY) EXCLUDING THE TRANSACTION COSTS UNDER THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (BUY-BACK OF SECURITIES) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI BUYBACK REGULATIONS").

This advertisement ("Advertisement") is being issued by the Company pursuant to and in compliance with the Securities and Exchange Board of India ("SEBI") circular bearing number SEBI/CIR/CFD/DCR1/CIR/P/2020/83 dated May 14, 2020 ("Relaxation Circular") to supplement the public announcement dated May 26, 2020 that was published by the Company on May 27, 2020 in all editions of the English national daily newspapers, namely Business Standard and Financial Express, in all editions of the Hindi national daily newspapers, namely Business Standard and Jansatta, the Hyderabad edition of the Hindi daily newspaper, namely, Daily Hindi Milap and the Hyderabad edition of the Telugu daily newspaper, namely, Namasthe Telangana, and the Letter of Offer dated June 25, 2020 ("Letter of Offer").

Capitalised terms used in this Advertisement and not defined herein shall have the same meaning as ascribed in the Letter of Offer.

1. COMPLETION OF DISPATCH In terms of the Relaxation Circular and in light of the COVID-19 situation, the Letter of Offer along with the Tender Form has

Place: Mumbai

Date: June 26, 2020

been electronically dispatched to all the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date and whose email IDs have been registered with the depositories/ Company, by June 26, 2020. The Company has not undertaken and will not undertake any physical dispatch of the Letter of Offer in compliance with the Relaxation Circular.

2. AVAILABILITY OF LETTER OF OFFER AND TENDER FORM

The Letter of Offer along with the Tender Form will be available on the website of the Company (i.e., www.tanla.com), the Manager to the Buyback (i.e., www.hdfcbank.com) and the Registrar to the Buyback (i.e., https://karisma.kfintech.com/ buybackoffer.aspx) in addition to the websites of BSE Limited (i.e., www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (i.e., www.nseindia.com).

Eligible Shareholders who have not registered their email IDs with the depositories/the Company, and who want to know their entitlement can do so by accessing the website of the Registrar to the Buyback at https://karisma.kfintech.com /buybackoffer.aspx.

Further, in case of non-receipt of the Letter of Offer, Eligible Shareholders holding Equity Shares may participate in the Buyback by providing their application in writing on plain paper: (a) In case of Demat Shares: signed by Eligible Shareholder or all Eligible Shareholders (in case Equity Shares are in joint name),

stating name and address of Eligible Shareholders, number of Equity Shares held as on the Record Date, Client ID number, DP Name/ID. beneficiary account number and number of Equity Shares tendered for the Buyback. For further process, please refer to paragraph 21.23 titled "Procedure to be followed by Eligible Shareholders holding Demat Shares" on page 43 of the Letter of Offer.

(b) In case of Physical Shares: signed by Eligible Shareholder or all Eligible Shareholders (in case Equity Shares are in joint name) stating name, address, folio number, number of Equity Shares held, share certificate number, number of Equity Shares tendered for the Buyback and the distinctive numbers thereof, bank account details together with the original share certificate(s), copy of Eligible Shareholders PAN card(s) and executed Form SH-4 in favour of the Company. For further process, please refer to paragraph 21,24 titled "Procedure to be followed by Eligible Shareholders holding Physical Shares" on page 44 of the Letter of Offer.

S.No.	Particulars	Day	Date
1,	Buyback Opening Date	Wednesday	July 1, 2020
2.	Buyback Closing Date	Tuesday	July 14, 2020
3,	Last date of receipt of completed Tender Form and other specified documents including physical certificates (if and as applicable) by the Registrar to the Buyback	Thursday	July 16, 2020
4.	Last date of completion of settlement of bids by the Clearing Corporation on the Stock Exchanges	Thursday	July 23, 2020
5.	Last date of extinguishment of the Equity Shares bought back	Thursday	July 30, 2020

Note: Where last dates are mentioned for certain activities, such activities may take place on or before the respective last dates. 4. CONTACT DETAILS

In case of any gueries, including for receiving the Letter of Offer and Tender Forms, please reach out to any of the below:

REGISTRAR TO THE BUYBACK

KFINTECH

COMPANY 🖬 tanla

TANLA SOLUTIONS LIMITED Tanla Technology Centre, Hyderabad - 500 081

Hitech City Road, Madhapur, Tel. No.: +91 40 4009 9999 Fax No.: +91 40 2312 2999 Contact Person: Ms. Seshanuradha Chava Vice President-Legal & Secretarial

KFIN TECHNOLOGIES PRIVATE LIMITED Selenium, Tower B. Plot No. - 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Hyderabad Rangareddi TG 500032 India Tel No.: +91 40 6716 2222 Fax No.: +91 40 2343 1551 Contact Person: M Murali Krishna Email: tanla.buyback@kfintech.com

Website: www.kfintech.com

MANAGER TO THE BUYBACK HDFC BANK

HDFC BANK LIMITED Investment Banking Group Unit No. 401 & 402, 4th Floor, Tower B. Peninsula Business Park. Lower Parel Mumbai 400 013 Tel: +91 22 3395 8233 Fax: +91 22 3078 8584

Contact Person: Harsh Thakkar/Ravi Sharma Email: tsl.buyback@hdfcbank.com Website: www.hdfcbank.com

5. OTHER INFORMATION

Email: investorhelp@tanla.com

Website: www.tanla.com

(a) The information contained in this Advertisement is in accordance with the Relaxation Circular. (b) Details relating to the procedure for tendering the Equity Shares are more particularly set out in the Letter of Offer.

(c) The Advertisement will also be available on the websites of the Company (i.e., www.tanla.com), the Manager to the Buyback (i.e., www.hdfcbank.com) and the Registrar to the Buyback (i.e.,https://karisma.kfintech.com/buybackoffer.aspx) in addition to the websites of BSE Limited (i.e., www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (i.e., www.nseindia.com).

6. DIRECTORS RESPONSIBILITY

As per Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board accepts responsibility for all the information contained in this Advertisement and for the information contained in all other advertisements, circulars, brochures, publicity materials etc., which may be issued in relation to the Buyback, and confirms that the information in such documents contain and will contain true, factual and material information and does not and will not contain any misleading information For and on behalf of the Board of Directors of TANLA SOLUTIONS LIMITED

Place: Hyderabad

Uday Kumar Reddy Dasari Chairman and Managing Director DIN: 00003382 Date: June 26, 2020

AG Ravindranath Reddy Director DIN: 01729114

Seshanuradha Chava Vice President - Legal & Secretarial Membership No.: A15519

CONCEPT

12 FINANCIAL EXPRESS

GRANITILES

Aro granite industries ltd. (100% Export Oriented Unit)

CIN: L74899DL1988PLC031510

Regd. Office: 1001, 10th Floor, DLF Tower A, Jasola, New Delhi - 110025 Ph.: 011-41686169, Fax: 011-26941984, Email: arodelhi@arotile.com, Website: www.arotile.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2020

SI. No.	Particulars		Year ended 31.03.2020	Corresponding 3 Months ended 31.03.2019	
520.0		Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	4,541.81	18,086.46	4,801.27	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items*)	82.17	517.34	478.41	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	82.17	517.34	478.41	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	46.51	360.62	346.06	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	21,99	327.35	336.76	
6	Equity Share Capital	1,530.00	1,530.00	1,530.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	16,618.67			
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)-		(i)	tr .	
	A. Basic:	0.14	2.14	2.20	
	B. Diluted:	0.14	2.14	2.20	

(A) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results is available on the websites of the Stock Exchange(s), www.bseindia.com, and www.nseindia.com and the Company's website

For and on behalf of the Board

Sunil Kumar Arora

Managing Director

(Rs. in Lacs)

(Rs. in lacs

Place : Hosur, Tamilnadu Date : June 26, 2020

UNITED DRILLING TOOLS LIMITED

CIN: L29199DL1985PLC015796

Regd. Office: 139 A, First Floor, Antriksh Bhawan, 22, Kasturba Gandhi Marg, New Delhi-110001 E-mail ID: compsect@udtltd.com, Website: www.udtltd.com Phone No. 0120-4213490, Fax No. 0120-2462674

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2020

Quarter ended Year ended Particulars 31.03.2020 31.12.2019 31.03.2019 31.03.2020 31.03.2019 Audited Unaudited Audited Audited Audited Total Revenue (I+II) 3422.00 2422.02 11466.90 15712.80 2316.85 Profit before Exceptional and Extraordinary 1652.95 5275.42 2530.58 items and tax (III-IV) 872.81 1203.64 5275.42 2530.58 Profit before Extraordinary items and tax 872.81 1652.95 1203.64 5275.42 2530.58 Profit before Tax 872.81 1652.95 1203.64 813.48 1356.96 4521.80 2473.55 Net Profit after Tax 1273.55 Total Comprehensive Income for the period, net 1355.95 1269.57 4515.46 2469.57 810.19 Paid-up Equity Share Capital (Face Value of 2030.31 2030.31 2030.31 2030.31 Rs. 10/- each) 2030.31 Reserves excluding Revaluation Reserve 14380.49 11137.35 14380.49 11137.35 Earning Per Share (for Continuing Operations) (a) Basic 3.99 6.68 22.24 12.16 6.25 3.99 (b) Diluted 6.68 6.25 22.24 12.16

Notes:-

10 Net Worth

1 The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016 and the other accounting principles generally accepted in India.

- The company's business activities falls within a single business segment (Engineering) in terms of Accounting Standard - 17 of ICAI
- The Figures of the previous periods have been regrouped and reclassified wherever necessary.
- The Board has recommended a final dividend of Nil. The interim dividends declared by Board totaling 46% during the financial year will be the total dividend for the Financial year 2019-20.
- The figures for the guarter ended 31st March 2020 are being the balancing figure between audited figures in respect of the full financial year and published year to date figures up for the third quarter of the relevant financial year. Also the figures up to the end of the third quarter had only been reviewed and not subjected to the audit. Given the nature of business of the company and product mix in the respective quarter the result of any quarter may
- not be a true and/or proportionate reflection of the annual performance of the company. Further quarter to quarter results are also affected by the type of the products manufactured/sold during that quarter. The above financial results have been approved by the Audit Committee & Board of Directors at their meeting held
- on 26th June, 2020. The audit report of the Statutory Auditors is being filed with the Bombay Stock Exchange. For more details on audited results, visit our website www.udtltd.com and www.bseindia.com.

For United Drilling Tools Ltd. Pramod Kumar Gupta

Managing Director

16410.81

13167.66

Place: Noida Date: 26.06.2020

SWARAJ ENGINES LIMITED

CIN: L50210PB1985PLC006473

Regd. Office: Phase IV, Industrial Area, S.A.S. Nagar (Mohali), Punjab - 160055, Tel: 0172-2271620, Fax: 0172-2272731, E-mail: selinvestor@swarajenterprise.com Website: www.swarajenterprise.com

NOTICE OF 34[™] ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of Swaraj Engines Limited ("the Company") will be held on Monday, 20th July, 2020 at 2:30 P.M. through video conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice of the 34" AGM. In compliance with the General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May, 2020 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the Companies are allowed to hold AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. Hence, the 34th AGM of the Company is being held through VC / OAVM only. Members attending the 34th AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

In accordance with the Circulars, electronic copies of the Notice of the 34th AGM alongwith the Annual Report for FY 2019-20 have been sent to all the Members whose e-mail Ids are registered with the Company / Depository Participant(s). Members may note that these documents are also available on the Company's website www.swarajenterprise.com, websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM and during the AGM in respect of the businesses to be transacted at the 34" AGM and for this purpose. the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

Members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date, the 13" July, 2020, may cast their vote electronically. The remote e-voting period will commence on 16" July, 2020 at 9.00 a.m. and end on 19th July, 2020 at 5.00 p.m. No remote e-voting shall be allowed beyond the said date and time. Any person who become Member after sending of the Notice of the 34" AGM and holding shares as on the cut-off date i.e. 13" July, 2020 may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Registrar and Share Transfer Agent of the Company at helpdeskdelhi@mcsregistrars.com. The procedure for obtaining the User ID and password is also provided in the Notice of the 34" AGM.

Members attending the 34th AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall participate at the 34" AGM through VC / OAVM, however, they shall not be eligible to vote at the AGM. The instructions for joining the AGM through VC / OAVM are provided in the Notice of the 34" AGM.

Members may go through the instructions mentioned in Note No. 21 of the AGM Notice related to voting through electronic means (remote e-voting) or visit NSDL's website www.evoting.nsdl.com and in case of queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQ) and/or e-Voting User Manual available at the NSDL's aforesaid website or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at the designated e-mail IDsevoting@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or telephone nos. i.e. 022-24994545 or 1800-222-990 (Toll-free). The Members holding shares in physical mode and who have not yet registered / updated their e-mail addresses

with the Company are requested to register / update their e-mail addresses by writing to the Company at selinvestor@swarajenterprise.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN and self-attested copy of any document (e.g. Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. The Members holding shares in dematerialised mode are requested to register / update their e-mail addresses with the relevant Depository Participants. Dividend and Book Closure:

The shareholders may note that the Board of Directors at their meeting held on 8" May, 2020 has recommended a

dividend of Rs. 40.00 per share, subject to the approval of the Members. Pursuant to Section 91 of the Companies Act. 2013, and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and share transfer books will remain closed from 4" July, 2020 to 10" July, 2020 (both days inclusive). The shareholders may note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, mandates that

dividends paid or distributed by a Company after 1st April, 2020 shall be taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to deduct Tax at Source ("TDS") at the time of making payment of the dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, the shareholders are requested to submit the requisite documents in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 at selinvestor@swarajenterprise.com by 6" July, 2020. For SWARAJ ENGINES LIMITED

> Rajesh K. Kapila Company Secretary

CINEVISTA

Regd. Office: Plot No. 1, L.B.S. Marg, Gandhinagar, Kanjurmarg (W), Mumbai - 400078

NOTICE

With reference to Circular SEBI/HO/CFD/CMDL/CIR/P/2020/106 dated June 24, 2020 on Extension of time for Submission of Financial Results for the Year ended on March 31, 2020, the Board Meeting for Declaration of Standalone 8 Consolidated Audited Financial Results for the year ended March 31, 2020 shall be rescheduled on Friday, 31st July, 2020.

This intimation will also be made available on the website of the Company

www.cinevistaas.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

By order of the Board For Cinevista Limited

Place: Mumbai Date: 26th June, 2020

Kilpa M. Goradia Company Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Equity Share certificates of Timken India Limited having registered office at 39-42, Electric City, Phase II, Hosur Road, Banglore, Karnataka 560100 have been lost/misplaced.

Folio Certificate Distinctive Nos. No. of Name of No. To Shares Share Holder(s) Mr. Navnitray Jadavji Shah 4304 34429201-34429300 100 SN02504 (Since Deceased), 100 47678 38766601-38766700 Mrs. Nirmala Navnitray 60646 40063401-40063500 100 Shah (Since Deceased) Mr. Anantray Jadavji Shah 40761201-40761300 100

Therefore Mr. Anantray Jadavii Shah, Mr. Navnitray Jadavii Shah (Since Deceased) Mrs. Nirmala Navnitray Shah (Since Deceased) being the registered shareholders registered shareholders have applied for issue of Duplicate Share Certificates to the

The general public is cautioned against dealing in these certificates in any way and requested to return the same, if found, to the Company. In case the Company does not receive any objection within 15 days from the date of publication of this notice, the Compar shall proceed to issue duplicate share certificates in the name of Mr. ANANTRAY JADAV J SHAH (the Only Survivor) as requested and no claim will be entertained thereafter. Name of the Applicant(s): Anantray Jadavji Shah



procurement. For details, Please visit https://tender.telangana.gov.in/ https://auction.telangana.gov.in. NIT/Enquiry No. - Description/Subject - Last date and time for Submission of bid(s) E0520C0087 - Procurement of 105 mm end housings for manufacture of conveyor rollers (900 mm &1000 mm belts) at Main Workshop, Kothagudem - 09-7-2020 - 17:00 Hrs.

E052000100 - Procurement of sodium hydroxide Ive and Common salt for use at STPP plant. Jaipur (Adilabad) on rate contract basis for 2 years through tender-cum-reverse auction - 9-7-2020 - 17:00 Hrs. E0520O0098 - Procurement of major sub assemblies for Automobile vehicles - 9-7-2020

and Motor Graders - 9-7-2020 - 17:00 Hrs. E082000114 - Procurement of Legrand make MCCBs on Rate contract for 2 years on specific make basis - 13-07-2020 - 17:00 Hrs.

E071900444 - Procurement of Tyres, Tubes and Flaps for Automobile vehicles, LHDs

E151900476 - Procurement of 75 HP Centrifugal Pumps with and without Mech accessories - 13-07-2020 - 17:00 Hrs. e-Forward Auction

Auction ID Number - Description / Subject - Auction Dates From: 25388 to 25401 - Sale of Scrap - 04-07-2020 to 13-07-2020

NIT No. & Date - Name of the work - ECV - Last date and time for Submission of bid (s) CRP/CVL/RG-II/TN-36/2020-21, Dt.:26-06-2020 - Construction of Retaining wall. providing foundation beds for erection of 2 Nos, feeder breakers including sub-station shed, Connecting gantry towards existing surface feeders side at RG OCP-III CHP, RG-II area. Godavarikhani, Peddapalli Dist., T.S. - Rs.2,44,04,283/- upto 04:30 PM on 10-07-2020.

PR/2020-21/MP/CVL/TSA/30



GM (MP) - Chief (Civil)

Registered office: 5th Floor, Paradigm 'B' wing, Mindspace, Link Road, Malad (West), Mumbai - 400 064, India Tel: + 91 (22) 66660888 Fax: + 91 (22) 66660887

FIRSTSOURCE SOLUTIONS LIMITED

CIN: L64202MH2001PLC134147

Web: www.firstsource.com Email: complianceofficer@firstsource.com

NOTICE OF THE 19[™] ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that:

- The 19th Annual General Meeting (AGM) of the members of Firstsource Solutions Limited (the 'Company') will be held on Tuesday, July 21, 2020 at 11:00 a.m. IST through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC). In compliance with General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'Circulars'), companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of the AGM dated May 26, 2020;
- 2. In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2019-20 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at, https://www.firstsource.com/investor-relations/, on the websites of NSE at www.nseindia.com and BSE at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at https://www.evotingindia.com/. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on June 26, 2020:
- 3. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, July 15, 2020 to Tuesday, July 21, 2020 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting;
- 4. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. Tuesday, July 14, 2020, may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of CDSL ('remote e-voting'). Members are hereby informed that:
- a. The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;
- The remote e-voting shall commence on Friday, July 17, 2020 (9:00 a.m. IST); The remote e-voting shall end on Monday, July 20, 2020 (5:00 p.m. IST);
- d. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Tuesday, July 14, 2020;
- e. Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. IST on Monday, July 20, 2020; Any person, who acquires shares of the Company and becomes a member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date

i.e. Tuesday, July 14, 2020, may obtain the User ID and password by sending

a request to Registrar & Share Transfer Agents at fsl@3i-infotech.com.

However, if a person is already registered with CDSL for e-voting then the

existing user ID and password can be used for casting their vote;

- Members may note that: i) The remote e-voting module shall be disabled by CDSL beyond 5:00 p.m. IST on Monday, July 20, 2020 and once the votes on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; ii) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility. who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM. iii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and iv) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM;
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company. Members are requested to visit https://www.firstsource.com/ to obtain such details; Members who have not registered their email addresses are requested to
- register their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, 3i Infotech Limited, at fsl@3i-infotech.com to receive copies of the Annual Report 2019-20 along with the Notice of the 19" AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC; In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the
- www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533; k. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL, A Wing, 25" Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East),

call 1800225533.

Place: Mumbai.

Date: June 26, 2020

Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at

Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or

By order of the Board of Directors Pooja Nambiar

Company Secretary & Compliance Officer

Place : S.A.S.Nagar (Mohali) Date : 26.06.2020

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्य दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अश जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांच सल्ला घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंव अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांन जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही

CHANGE OF NAME

Collect the full copy of Newspape for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM NADEEM RAJA KHAN TO NADEEM RAZA KHAN AS PER AFFIDAVIT. I HAVE CHANGED MY NAME FROM ZEBUNISA AYUB KHAN TO ZAIBUNNISA AYUB KHAN AS PER AFFIDAVIT

इंडियन ओव्हरसीज बँक

फोर्ट शाखा (००१४) : टॅमरिंड हाऊस ३० ३२ टॅमरिंड लेन फोर्ट, मुंबई ४०००२३ दूर: ०२२-२२६२२०६२/२२६२२१५८/२२६२२१४८ डमेल : iob0014@iob.in

ताबा सूचना पाहा नियम ८(१) (स्थावर मालमत्तेकरिता)

गप्रमाणे, निम्न स्वाक्षरीकार हे इंडियन ओव्हरसीज बँक यांचे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन अँँ रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ प्रमाणे आणि कलम १३(१२) सहवाचिता नियम (३) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारांस अनुसर नागणी सचना दिनांकीत ०१-०२-२०२० निर्गमित करून कर्जदार/तारणदार **मेसर्स हगळी शिपब्रेकर्स लिमिटेड** (कंपनी) नोंदणीकत कार्यालय : ९. ओल्ड चायना बाझार, ५ वा मजला, रूम नंबर ७३, कोलकाता ७०००० नंचालक/हमीदार/तारणदार **श्री. रमेश अगरवाल लवकुश,** रास्ता क्रमांक ८, ६०, हटकेश सोसायटी, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई, ४०००४९, **संचालक/हमीदार/तारणदार श्रीमती सुशीला अगरवाल, लवकुश,** रास्ता क्रमांक ८, ६०, हटकेश प्रोसायटी, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई, ४०००४९, संचालक/हमीदार श्री. आदित्य अगरवाल लवकुश, रास्ता क्रमांक ८, ६०, हटकेश सोसायटी, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई, ४०००४९, **हमीदार/तारणदार श्री. विपीन अगरवाल लवकुश** रास्ता क्रमांक ८, ६०, हटकेश सोसायटी, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई, ४०००४९ आणि ११०२, गुलमोहर हाईटस, जुह हर्षर को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, समर्थ रामदास मार्ग, जेव्हीपीडी स्कीम, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई, हमीदार/तारणद मेसर्स इंदस्टिल इंडस्टीज आरेस नंबर २७२/२७४, ब्लॉक नंबर १७१, पेयरी प्लॉट क्रमांक १, तालजा रोड, मौजे उखारला तालुका घोघा, जिल्हा भावनगर, गुजरात (यापुढे यांचा उल्लेख कर्जदार) यांना सदरील सूचनेत नमूद केल्याप्रमाणे ३७,५९,७७,९२१.०९ (रुपये सदतीस कोटी एकोणसाठ लाख सत्याहत्तर हजार नऊशे एकवीस पैसे नऊ मात्र) थकीत दिनांक ३१-०१-२०२० रोजी अधिक त्यावरील व्याज, पुढील आकार, आणि खर्च सदरील सूचना प्राप्त झाल्याच तारखेपासून ६० दिवसांच्या आत अदा करण्याची सूचना केली होती.

. कर्जदार आणि हमीदार सदरील रक्कम अदा करण्यात असमर्थ ठरले असून, याद्वारे कर्जदार, हमीदार आणि आम जनत यांना सृचित करण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सद्गील कायद्याच्या कल्ल १३ उपकल्म (४) सहवाचिता संबंधित कायद्याचा नियम ८ प्रमाणे त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून परिशिष्टात विस्ताराने नमूद करण्यात आलेल्या ालमत्तेचा ताबा दिनांक २४ जून २०२० रोजी घेतला आहे.

. याद्वारे कर्जदार विशेषतः आणि आम जनता याना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित मालमत्ते संदर्भात कोणत्याहं वरूपाचा व्यवहार करू नये. आणि कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार करण्यात आला असतो **इंडियन ओव्हरसीज बँक** यांच्या रु. ३७,५९,७७,९२१.०९ (रुपये सदतीस कोटी एकोणसाठ लाख सत्याहत्तर हजार नऊशे एकवीस पैसे नऊ मात्र) थकीत दिनांक ३१-०१-२०२०रोजी अधिक त्यावरील व्याज, पुढील आकार, आणि खर्च उपनिर्देशित मागर्ण नान्। युन्तर्या दिनाक्ष्यास्य रक्षम् प्रत्यक्ष अदाहोईरर्यते वजा मार्गणी सूचना निर्गिति केल्यापासून मधस्या कळात रक्षम अद सूचनेच्या दिनाकपासून रक्षम प्रत्यक्ष अदाहोईरर्यते वजा मार्गणी सूचना निर्गिति केल्यापासून मधस्या कळात रक्षम अद झाली असल्यास ती वगळून इतक्या भारास पात्र राहील. तावा घेतल्याच्या तारखेस थकीत रक्षम रुपये रु ३९,१८,४७,४८८. ३८/ - (रुपये एकोणचाळीस कोटी अठरा लाख सत्तेचाळीस हजार चारशे अट्ट्याऐंशी पैर अडतीस मात्र) अधिक त्यावरील पढील व्याज, इतर आकार भार रक्कम अदा होण्याच्या तारखेपर्यंत इतकी आहे.

३. याद्वारे कर्जदार यांचे लक्ष सरफैसी कायद्याच्या कलम १३ उपकलम (८) मधील तरतुदीनुसार संरक्षित मालमत्ता रिङि करून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या कालावधीकडे वेधून घेण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचा तपशील १. निवासी बंगला, क्षेत्र सुमारे ६१५ चौरस याईस, ५१४ चौरस मीटर्स, प्लॉट क्रमांक ६०, हटकेश को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ८, उत्तर दक्षिणमार्ग, जेव्हीपीडी स्कीम, विलेपालें (पश्चिम) मुंबई, लीज डिड जे हटकेश को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड आणि श्रीगणपतराय के अगरवाल यांच्यात दिनांक ०२-०२-१९७६ रोजी निष्पादित करण्या आले होते आणि पी ४०, दिनांकीत ०७-०३-१९८० नुसार नोंदणीकृत आहे. ज्याची हस्तांतरण नोंद शेअर प्रमाणपत्र विपीन कुमार अगरवाल आणि श्री. रमेश कुमार अगरवाल यांच्या नावे आहे. चतुः सीमापुढीलप्रमाणे : उत्तरेकडे : प्लॉट क्र. ५९ दक्षिणोकडे : प्लॉट क्र. ६१, पूर्वेकडे : प्लॉट क्र. ५७ आणि प्लॉट क्र. ५८ भाग, पश्चिमेकडे : उत्तर दक्षिण रस्त

प्राधिकृतअधिकारी दिनांक: २४-०६-२०२०

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा - ॥. ३ रा मजला. कॅनरा बँक बिल्डिंग. आदी मर्झबान स्ट्रीट, बॅलार्ड ईस्टेट, मुंबई-४०० ००१. दूर. : ०२२-२२६५११२८/२९ ई-मेल: cb6289@canarabank.co

विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. . प्रविसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनरा बँकच्या

पाधिकत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **मांकेतिक कब्जा** घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारगस्त असलेल्य खालील स्थावर मिळकती, **मे. ओम साई मर्चंटाईल प्रा. लि.,**सह नोंद. पत्ता यथे ४०३, सुरत सदन इमारत, सुरत स्ट्रीट, ४ था मजला मस्झिद बंदर (पूर्व), मुंबई - ४००००९ प्रतिनिधीत्व द्वारा त्यांचे संचालक श्री. दल्बीर सिंग भड़ी. श्री. कलदीप सिंग भड़ी आणि श्री. राज सिंग भड़ी यांच्याकडन कॅनरा बँकच्या एआरएम-॥ ब्रांचला रु २९,९२,२१,८४१.६८ (२८.०२.२०१९ रोजी पासून अधिक ०१.०३.२०१९ रोजीपासूनचे पुढील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी २८.०७.२०२० रोजी 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने विकल्या जातील.

	अ.	ामळकताचे वणन	राखाव किमत	इसारा अनामत
	鋉.			रक्कम
8		मे. ओम साई एन्टरप्रायझेस यांच्या नावे प्लॉट क्र. २७६, स्टील बरेहाऊर्सिंग कॉम्प्लेक्स, रोड क्र. २, कळबोली वर उपलब्ध जंगमगहाण प्लान्ट ॲण्ड मशिनगी सह भाडेपद्वाधारक जमीन आणि फॅक्टरी इमारतीचे सर्व ते भाग आणि विभाग (प्लॉट क्र. २७६, एसडब्ल्युसी कळबोली वर २५० चौ. मीटर्सचे बिल्ट अप क्षेत्र सह तळमजल्यावर मुख्य फॅक्टरी शेड २५० चौ. मी. मोजमापीत जमीनीचा भाडेपद्वाधारक प्लॉट)	रु. २,५०,००,०००/– (सदर मिळकत प्रत्येकी संचाने विकण्यात येईल)	₹. २५,००,०००/-
	7	मे. ओम साई एन्टरप्रायझेस यांच्या नावे प्लॉट क्र. ३६९, स्टील वेअर हाऊसिंग कॉम्प्लेक्स, रोड क्र. २, कळंबोली वर भाडेपट्टाधारक जमीन भाणि फॅक्टरी इमारत सह प्लान्ट आणि मशिनरी चे सर्व ते माणा आणि विमारत एलंट क्र. ३६९,		

इसारा अनामत रक्कम २७.०७.२०२० रोजी किंवा त्यापूर्वी **सायं. ५.००** पर्यंत जमा करार्व प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीखः - ०९.०७.२०२० (स. ११ ते द. २) बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख २७.०७.२०२०

यास तळ मजल्यावर मुख्य फॅक्टरी शेड १२५ चौ. मी

मोजमापीत जमीनीचा भाडेपट्टाधारक प्लॉट)

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये पुरविण्या आलेल्या लिंक 'ई–ऑक्शन' पाहावे किंवा श्री. प्रदीप पद्मन, मुख्य व्यवस्थापक , कॅनरा बँक, एआरएम–॥ ब्रांच मुंबई (द्. क्र. ०२२-२२६५११२८/२९/ मो. क्र. ७६३९२३६६७०) किंवा श्री. गणेश अँड्युज वरिष्ट व्यवस्थापक (मो. क्र. ९८६००२२२५३) इमेल आयडी : cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवर्श . कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा पुरवठादार **मे. सी १ इंडिया प्रा. लि.**, उद्योग विहार, फेझ-२, गल्प पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५ **(द. क्र.+९१ १२४ ४३०२०२०/ २१/** २२/ २३/ २४, Support@bankeauctions.com; hereesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधाव टीप: सदर विक्री सूचना कर्जदाराच्या विनंती/ संमतीने जारी केली गेली.

प्राधिकृत अधिकार **दिनांक :** २५.०६.२०२० कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच जाहीर नोटीस

सर्व हितसंबंधींस या नोटीसीद्वारे कळविण्या येते की, गांवमौजे ससुनवघर, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जमीन मिळकत जिचा सर्व्हें नं १७४, हिस्सा नं ३, एकुण क्षेत्रफळ हे .आर . प्र. ०-०९-९० . आकारणी रूपये ०. ३४ पैसे, अशी जमीन मिळकत श्रीमती सुजाता मोहन असून त्यांनी सदर मिळकत माझ्या अशिलांना कायमस्वरूपात, निर्विवाद, बोजेविरहीत, क्लिअर मार्केटेबल टायटल खला व मोकळा ताब्यासहीत वेकत देण्याचे ठरविले आहे

तरी सदर जमीन वि कीसंबंधी कोणत्याही हेतसंबंधी व्यक्ती. संस्था. कंपनी व इतर हाांचा कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क कब्जा, इजीमेंट, बोजा, तारण, ताबा, करार मदार, साठेखत, कुलमुखत्यार, खरेदी-विक्री खरेदीखत, मृत्यूपञ, कर्ज, तारण, लिन, लिज दान, बक्षीस, भु-करार्, कुळ वहिवाट, दावा मनाई हुकूम, जाण्या-येण्याचा मार्ग, वहिवाट इत्यादी हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत आमच कार्यालय : <u>"३८, राजश्री शॉपिंग सेंटर, पोष्ट</u> ऑफिस जवळ, मिरा रोड पूर्व, तालुका व जिल्हा <u>ठाणे - ४०१ १०७,"</u> ह्या पत्त्यावर सर्व प्रथम पुराव्यानिशी वा लेखी पुराव्यानिशी देण्यात याव्यात मुदतीनंतर आलेल्या हरकती विचाराधिन धरल्या जाणार नाहीत तसेच कोणत्याही पकारचा हितसंबंध नाही. असे गहीत धरले जाईल अथवा असल्यास तो स्वेच्छेने त्यागीला आहे असे समजून व्यवहार पुर्ण केला जाईल, ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

अन. फोलिओ क्रमांक

९५३७९५३

९६५७४१०

दिनांक : २६.०६ . २०२० सही/ॲड . विनोद आ .शिंदे वकील उच्च न्यायालय मोबाईल नं. ९५९४२३०१७२

SVV Steel Limited

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड नो. कार्यालय : जेएसडब्ल्यु सेंटर, वांट्रे–कुर्ला संकुल, वांट्रे (पू.), मुंबई–४०० ०५१. द्र.: ०२२–४२८६ १०००, फॅक्स : ०२२–४२८६ ३०००, ई–मेल : jswsl.investor@jsw.in वेबसाईट : www.jsw.in

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत व्हावयाची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर आणि अंतिम लाभांश यांची सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, एजीएम बोलावणासाठी वितरित केल्या जात असलेल्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता कंपनीची सव्वीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २३ जुलै, २०२० रोजी स. ११.०० वा. भा.प्र.वे. व्हिडिओ

कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत आयोजित केली जाणार आहे. कोव्हीड-१९ साथरोगाच्या प्रसार टाळण्याचा एक उपाय म्हणून निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') त्यांच्या दिनांक ५ मे, २०२० चे परिपत्रक सहवाचता दिनांक ८ एप्रिल. २०२० व १३ एप्रिल. २०२० ची परिपत्रके (एकत्रित उल्लेख ''एमसीए परिपत्रके'') यांच्याद्वारे एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यास परवानगी दिली. कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या तरतुदी, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग

रेग्युलेशन्स'') व एमसीए परिपत्रके यांच्या अनुपालनांत कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणार आहे उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि दिनांक १२ मे, २०२० चे सेबी सर्क्युलर यांच्या अनुपालनांत वार्षिक अहवाल २०१९-२० सह एजीएमची सूचना ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंदवले आहेत त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यांत येत आहे. ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवलेले नाहीत आणि त्या परिणामी वार्षिक अहवाल, एजीएमची सूचना आणि ई-व्होटिंगची सूचना यांची बजावणी होऊ शकलेली नाही ते पाठविण्याकरिता लिंक : https://ris.kfintech.com/email_registration वर क्लिक करून कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला त्यांचा ई-मेल ॲड्रेस आणि मोबाईल क्रमांक तात्पुरता सुद्धा पुरवू शकतात. युजर आयडी आणि पासवर्डसह सूचनेची सॉफ्ट कॉफी आणि ई-व्होटिंगचे निर्देश पाठविण्यासाठी ई-मेल ॲड्रेस आणि मोबाईल क्रमांक धरण्याकरिता मार्गदर्शन केल्याप्रमाणे प्रक्रिया अनुसरण्याची विनंती भागधारकांना करण्यात येते. कोणतीही चौकशी

करायची असल्यास भागधारकांनी <u>einward.ris@kfintech.com</u> वर लिहावे. सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, २६ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२० कंपनीची वेबसाईट <u>www.jsw.in</u> वर, स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध असेल.

सभासद केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधमार्फत एजीएम मध्ये हजर राहून सहभागी होऊ शकतात. एजीएम मध्ये सामील होण्यासाठीचे निर्देशन एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. व्हिसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या जाणून घेण्याकरिता मोजले जाईल.

कंपनी तिच्या सर्व सभासदांना एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा (''रिमोट ई-व्होटिंग'') पुरवत आहे. त्याशिवाय, जे सभासद व्हिडिओ कॉन्फरन्स/ओएव्हीएम सुविधे मार्फत एजीएम मध्ये उपस्थित राहतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत दिलेले नसेल त्या सभासदांसाठी एजीएम मध्ये ई-व्होटिंग मार्फत मतदानाची सेल देखील (''ई-व्होटिंग'') कंपनी करत आहे. डिमटेरिअलाईज्ड पद्धतीने प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणारे भागधारक आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस

नोंदवले नाहीत ते भागधारक यांच्यासाठी रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग साठीची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१(१) ला अनुसरून, भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, सभेत घोषणा झाल्यास ३१ मार्च. २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लाभांशाच्या प्रदानासाठी सभासदांची हक्कदारी ठरविण्याकरिता कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके ८ जुलै, २०२० पासून १० जुलै, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील. आगामी एजीएमध्ये अंतिम लाभांशाला एकदा का भागधारकांनी मंजुरी दिली की, ज्यांनी त्यांचे बँक खाते तपशील आद्यतन केले असतील त्या भागधारकांना वेगवेगळ्या ऑनलाईन ट्रान्स्फर माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रदान केले जाईल. त्यांनी त्यांचे बँक खाते तपशील आद्यतन केलेले नाहीत त्या भागधारकांसाठी एकदा का टपाल सुविधा उपलब्ध झाली की, त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यांवर डिव्हींडड वॉरंटस/डिमांड ड्राफ्टस/चेक्स पाठवले जातील. प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांनी कृपया एकमेव/पहिले संयुक्त धारक यांच्या सहीने रितसर भरलेला कंपनीची वेबसाईट www.jsw.in वरून डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध नमुन्यात त्यांचा एनईसीएस मॅंडेट फॉर्म कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट, केफिन टेक्नॉलॉझीज प्रायव्हेट लिमिटेड **(केफिन)** कडे पाठवावा. जर समभाग धारक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शेअर्स धारण करत असतील

तर, एनईसीएम मॅंडेट फॉर्म भेट संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपीज) कडे पाठवावा लागेल. फायनान्स ॲक्ट, २०२० नुसार, १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हाती पडणारे लाभांश उत्पन्न करपात्र असेल आणि जेथे जेथे प्रयोज्य असेल तेथे तेथे लागू असलेले अधिभार व उपकर धरून विहित दरांनी भागधारकांना प्रदान करावयाच्या लाभांशामधून कंपनीने आयकरचा उद्गम कर (टीडीएस) कापणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रवर्गांसाठीचा विहित दरांसाठी, भागधारकांनी कृपा करून फायनान्स ॲक्ट, २०२० व त्याच्या दुरुस्त्या पाहाव्यात.

कंपनीला सुयोग्य टीडीएस/कर दर प्रयोज्यता रोखून धरणे शक्य व्हावे यासाठी भागधारकांनी कृपया उशिरात उशीरा ७ जुलै, २०२० पर्यंत रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (''आरटीए'') कर्ड https://ris.kfintech.com/form15 येथे आवश्यक दस्तावेज अपलोड करावेत. त्यानंतर कर निर्धारण/कपात या संदर्भातील कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. भागधारकांनी कृपया त्यांचा पॅन कंपनी/कार्व्ही कडे (प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण केले असल्यास) आणि डिपॉझिटरीजकडे (डिमॅट पद्धतीने शेअर्स धारण केले असल्यास) आद्यतन करावा.

ठिकाण : मुंबई

दिनांक : २६ जून, २०२०

ত্যভা State Bank of India स्ट्रेस्ड असेटस रिकव्हरी ब्रॅंच, मुंबई, ६वा मजला, द इंटरनॅशनल, १६, महर्षि कर्वे रोड, चर्चगेट,

मुंबई४०००२०. दुरध्वनी क्रमांक : ०२२ - २२०५३१६९ / ३१६८

ताबा सूचना [पाहा नियम८ (१)] [स्थावर मालमत्तेकरिता] ज्याप्रमाणे, निम्नस्वाक्षरीकार हे **स्टेट बँक ऑफ इंडिया, स्ट्रेस्ड असेटस रिकव्हरी ब्रँच, मुंबई, ६वा** मजला, द इंटरनॅशनल, १६, महर्षि कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई ४०००२० यांचे प्राधिकृत अधिकारी असन त्यांनी सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ प्रमाणे आणि कलम १३ (१२) सहवाचिता नियम (३) सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारांस अनुसरून मागणी सूचना दिनांकीत २२-११-२०१८ निर्गमित करून कर्जटार/हमीटार आणि तारणटार मेसर्स **बाँबे पॉलिस्टर पायव्हेट** लिमिटेड, श्री सरेंद्र विजयसिंह बारमेचा (उर्फ श्री सरेंद्रकमार व्ही बारमेचा) आणि श्रीमती स्नेह सुरेंद्रजैन (उर्फ श्रीमती स्नेहलता सुरेंद्र बारमेचा) यांना सदरील सूचनेत नमूद केल्याप्रमाणे रु. २,११,६४,६८४.७१ (रुपये दोन कोटी अकरा लाख चौसष्ट हजार सहाशे चौऱ्याऐंशी पैसे एकाहत्तर मात्र) थकीत दिनांक २१.११.२०१८ रोजी अधिक त्यावरील व्याज, पुढील आकार, आणि खर्च सदरील सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत अदा करण्याची सूचना केली

. कर्जदार आणि हमीदार सदरील रक्कम अदा करण्यात असमर्थ ठरले असून, याद्वारे कर्जदार, हमीदार आणि आम जनता यांना सूचित करण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सदरील कायद्याच्या कलम १३ उपकलम (४) सहवाचिता संबंधित कायद्याचा नियम ८ प्रमाणे त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून परिशिष्टात विस्ताराने नमूद करण्यात आलेल्या मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा दिनांक २५) जून

२०२० रोजी घेतला आहे. यादारे कर्जदार विशेषतः आणि आम जनता याना सचित करण्यात येते की. त्यांनी संबंधित मालमत्तेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार करू नये. आणि कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार करण्यात असल्यास तो स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या रु. २,११,६४,६८४.७१ (रुपये दोन कोटी अकरा लाख चौसष्ट हजार सहाशे चौऱ्याऐंशी पैसे एकाहत्तर मात्र) थकीत दिनांक २१.११.२०१८ रोजी

अधिक त्यावरील व्याज, पुढील आकार आणि खर्च इतक्या भारास पात्र राहील. याद्वारे कर्जदार यांचे लक्ष सरफैसी कायद्याच्या कलम १३ उपकलम (८) मधील तरत्दीनुसार संरक्षित मालमत्ता रिडिम करून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या कालावधीकडे वेधून घेण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे विवरण १) प्लॉट क्र. २, क्षेत्र सुमारे ८७२ चौरस मीटर्स २) प्लॉट क्र. ३, क्षेत्र सुमारे १०३५ चौरस मीटर्स ३) प्लॉट क्र. ४, क्षेत्र सुमारे ९२० चौरस मीटर्स ४) प्लॉट क्र. ५, क्षेत्र सुमारे ९२० चौरस मीटर्स ५) प्लॉट क्र. ६, क्षेत्र सुमारे ९३० चौरस मीटर्स ६) प्लॉट क्र. ७, क्षेत्र सुमारे १४१३ चौरस मीटर्स ७) प्लॉट क्र. ८, क्षेत्र सुमारे १२८६ चौरस मीटर्स ८) प्लॉट क्र. ९, क्षेत्र सुमारे २०७२ चौरस मीटर्स ९) प्लॉट क्र. ४४, क्षेत्र सुमारे ३५८ चौरस मीटर्स १०) प्लॉट क्र. ४५, क्षेत्र सुमारे ३४१ चौरस मीटर्स ११) प्लॉट क्र. ४६, क्षेत्र सुमारे ३७४ चौरस मीटर्स १२) प्लॉट क्र. ४७, क्षेत्र सुमारे ३९१ चौरस मीटर्स १३) प्लॉट क्र. ४८, क्षेत्र सुमारे ३३६ चौरस मीटर्स १४) प्लॉट क्र. ४९, क्षेत्र सुमारे ३०५ चौरस मीटर्स १५) प्लॉट क्र. ५०, क्षेत्र सुमारे २८१ चौरस मीटर्स १६) प्लॉट क्र. ५१, क्षेत्र सुमारे २८१ चौरस मीटर्स १७) प्लॉट क्र. ५२, क्षेत्र सुमारे ३०० चौरस मीटर्स १८) प्लॉट क्र. ५३, क्षेत्र सुमारे ३०० चौरस मीटर्स १९) प्लॉट क्र. ५५, क्षेत्र समारे ८९१ चौरस मीटर्स २०) प्लॉट क्र. ५६, क्षेत्र सुमारे २८८ चौरस मीटर्स २१) प्लॉट क्र. ५७. क्षेत्र समारे २८२ चौरस मीटर्स २२) प्लॉट क्र. ८२. क्षेत्र समारे ४७२ चौरस मीटर्स २३) दकान गाळा क्षेत्र समारे ११२५ चौरस मीटर्स आणि प्रशासन क्षेत्र समारे २०३२ चौरस मीटर्स एकण क्षेत्र समारे १७८०५ ली, तालुका शहापुर, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र.

दिनांक: २५-०६-२०२० प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

(1)

Reliance

नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, मेकर चेम्बर्स ४, २२२, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१. दरध्वनी: ०२२-३५५५ ५०००. ई-मेल: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

सूचना

खाली नमूद केलेले इक्विटी शेअर सर्टिफ़िकेटस् जे कंपनी द्वारे दिले गेलेले आहेत, ते हरविले किंवा गहाळ झाले आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) ला अनुसरून आणि इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अथॉरिटी (अकार्जिटेंग, ऑडिट, ट्रान्सफर आणि रिफंड) नियम २०१६ मधील बदलांनुसार कंपनीने नमूद केलेल्या इक्विटी शेअर सर्टिफिकेटमधील शेअर्स या आधीच इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अथॉरिटीकडे आवश्यक त्या प्रक्रियांचे पालन करून हस्तांतरित केलेले आहेत. त्यामुळे ही शेअर सर्टिफिकेटस आपोआप रद्ध झालेली आहेत आणि त्याद्वारे कोणताही व्यवहार

शेअर्सची

प्रमाणपत्र क्रमांक

पासून-पर्यंत

५७२९०३४-०३४

9२२७९७9८-७२9

विशिष्ट क्रमांक

२५४३९१४४९-६४८

नाव / संलग्न नाव

अनुष्का अनिल बक्षी

अनुष्का अनिल बक्षी

	~	7470010	- અનુષ્યંત્ર આગળ થયા	800	£2£42884-884	2223028984-488	
	3	32982439	भारती रमेश शहा	90	99908400-400	२००५३०८११-८२०	
			रमेश शांतिलाल शहा				
	8	90८३9६०३9	दीपक कुमार	3 ફ	५८५४९०२७-०२७	9६२८४9७9३८-9७३	
			किरण				
	ч	4443८७७८	गुलषन कपूर	२०	90008840-840	999498968-003	
	Ę	३०५४४९८६	हिना अरविंद पटेल	80	3८९८१०९-११०	६ ११७१४७९-५१८	
				90	७१७२५२४-५२४	988426022-039	
	(9	४५६१६७४६	इंदू बाला	92	92606840-840	240280308-330	
	١,	1.134.5141.25		92	40040393-393	99६२३०९७९५-८०६	
	8	48080438	जयसिलन पी जे ज्योती जी खंडेलवाल	२०	40906432-432	9954028088-053	
	3	83-05563	ଦ୍ୟାପା ଏ। ଷ୍ଟର୍ଡମଣ୍ଡ	90 90	90८9५9४०-9४० ५०६८9७9६-७9६	9९३९१११३१-१४० ११६१६०८९९७-००६	
				96	42828848-848	9623606490-438	
				36	६२३०५२५५-२५५	2992009260-390	
	90	902392439	कमल कुमार भाटिया मीना भाटिया	96	६१८८८९५४-९५४	२१८१०५९३८२–३९९	
	99	१५७७५६७०	कांताबेन मणिलाल श्रीमाळी मणिलाल आजाराम श्रीमाळी	9	90299008-008	१८३५९१९९६-००४	
	92	६५४३१८६६	किशन कुमार सराफ	રપ	9६७८८६९४-६९४	४६९६५१२९५-३१९	
	93	04404662	किशन सराफ	રપ	98022884-884	888849320-388	
	98	9240499	क्रिशन लाल	38	409८८६०४-६०४	9६०८४२९००२-०३७	
	94	३२४३३४५६	क्रिशनकुमार गुप्ता अनिल कुमार गुप्ता	30	५२८७९७६६-७६७	9२४9०२२८८०-९०९	
	9६	990२६७८०३	मधू गुप्ता पवन गुप्ता	9८	£9८३३४९९-४९९	२१८०३५२३२५–३४२	
	90	£30300008	श्रीमती बी.व्ही. उषा	२०	99885886-886	२०७३५१६४२-६६१	
	96	8992439	मुरलीधर डब्ल्यू बी	99	95038563-568	856909030-068	
			हरिशकुमार बजोरिया	992	43252829-823	92889८9०७९-9९०	
			-	44	44202809-802	9३४२९५८३८४-४३८	
				२२४	६२४८९७३१-७३१	२२०९८८३३६९-५९२	
				44	६२७१११२८-१२८	२२२५७४२८१०-८६४	
				५५	६२८०४५८३–५८३	२२३१६५३६६५-७१९	
				६६८	६७०३४१६५–१६५	६९०७६६३६४१-३०८	
	98	900448894	पंकज कुमार जिंदाल	9८	६१९०२०४२-०४२	२१८१२२८९६६-९८३	
	२०	६०२३४६२१	प्राईम सिक्युरिटीज लिमिटेड	4	९१९१३०५–३०५	9८9३9९२७-९३9	
				99	९१९१३०५–३०५	२६६७७७८२-७९२	
				98	९१९१३०५-३०५	8883८९९५-००८	
				२०	9999304-304	८४८२९६८९-७०८	
	२१	७५८८५४१५	प्राईम सिक्युरिटीज लिमिटेड	90	98868865-863	890924284-398	
				२५० १०	98620909-963	866864430-008	
				90	9६८२७१८४-१८४ 9६८२७१८५-१८५	४६८९८५५३०-६२९ ४६८९८५५८०-६७९	
				9440	30325000-000	890924394-298	
	२२	४३५९७५०७	प्राईम सिक्युरिटीज लिमिटेड	₹0	90254953-953	988620998-936	
			, ,	२०	99220896-896	२०१५६१७३४-७५३	
				90	998८३६५9–६५9	२०७१०९२२८-२३७	
				40	५४९८४०६२-०६२	9३३५८९९४६०-५०९	
	२३	७४३८६२२९	राज कुमार पसारी	4	५४९५१५६९–५६९	9338668858-856	
			सुनिता पसारी	२५	५६३७७६४६–६४६	४६८३२६४४०-४६४	
				4	५६२६५७७९-७७९	४६८३२६४६५-४६९	
	28	६४१७५०१७	राज पाल जिंदा प्रभाकर रामराव	48	99६३८७२९-७३०	२१०८०३३२०-३७३	
	२५	४५११०६१३	रमेश चंद बंसल	90	८०९९०१७-०१७	६०७२८०८९-०९८	
П				२०	८०९९०१७-०१७	६०७२८०९९–११८	
				२०	C099090-090	८८११०३६३-३८२	
П	२६	84884009	रिटा अगरवाल	२	£29£3002-002	2928290940-942	
	२७	999840028	शारदाबेन जयंतीभाई पटेल	8	42040200-200	9690380698-655	
П	२८	39433900	श्रीकांत वसंतराव हमिणे	8	49922304-304 92440392-392	२१८१५३४५३९-५४७ २५६९२८९६५-९६८	
	1 40	41344200	WANT AZINZIA GIAM	8 9	93896993-993	330034008-008	
				, ,	40080400-400	9944002848-883	
				3 ξ	4८२९००२३-०२३	9890098833-886	
	२९	२८६९१७३४	श्याम स्टुडिओ	10	9२७६८२9५-२9५	२५७४८२९५०-९५६	
П	30	88080483	स्पॅन सिक्युरिटीज लिमिटेड	40	48399983-983	9२८७८४४७७७-८२६	
	39	४१९१३९८३	सुभाष जैन	40	२१०५२५४–२५४	४६२१३५६८–६१७	
П				40	६२३४८६३-८६३	9390६0७८२-८३9	
				२०	८५९५२१३-२१३	६८६२५४५९-४७८	
П				9	८५९५२१३-२१३	98६५९9३८9-३८9	
				9	८५९५२१३-२१३	98६५९9३९०-३९८	
				9	८५९५२१३-२१३ ८५९५२१३ २१३	988489004-093	
				९ १	८५९५२१३-२१३ ८५९५२१३-२१३	9४६५९३७०९-७१७ 9४६५९८२०६-२०६	
				9	८५९५२१३-२१३ ८५९५२१३-२१३	98693698-698	
				40	29999999-999	923282803-022	
П				90	2011000-000	48648398-326	
				२०	2082992-992	48648338-346	
П				२०	2082992-992	£9099939-94C	
				२०	९२२५९१७-९१७	६६६२१८५९-८७८	
				२०	९२२५९१७-९१७	08013808-86C	
П				8	९२२५९१७-९१७	१३७२८४४०६-४०९	
				Ę	९२२५९१७-९१७	9888८५८२७-८३२	
			एकुण	५६४१			

जाहीर सूचना

मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सूचना देण्यात येते की. आमचे अशील **मे.अंबर बिल्डकॉम** ज्यांचे कार्यालय ठाकुर्ली (पूर्व), कल्याण -ठाणे येथे स्थित हे १२/०९/२०१९ दिनांकीत केडीएमससीएस मंजजोरी/सीसी धारक क्र. कडोमपा/नरवी/बाप/डोंबी/सीसी/००३८/१ ८ अन्वये <mark>गाव कांचनगाव, ता. कल्याण</mark> जि. ठाणे, महाराष्ट्र धारक जुना सर्व्हे क्र. ७४, नवीन स. क्र. १०२, हि.क्र. १/२ येथे स्थित जमीनीचा चा प्लॉट विकसीत करत आहेत.

यांच्याकडुन आवश्यक पर्यावरण मंजुरी देण्यात महाराष्ट्र पर्यावरण प्रदषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे मंजूरी पत्राची प्रत उपलब्ध आहे तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र सरकारची वेबसाईट www.ecmpcb.in यावर पाह शकता.

२७ जून, २०२० रोजी दिनांकीत

आता त्यांना पर्यावरण विभाग, महाराष्ट्र सरकार

मे. पाटील गंगारकर ॲण्ड कं. करिता सही/-(श्री. पी. एम. पाटील)

विकासकांचे वकील

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed, under instructions given and information furnished by my client Mr. Joseph s/o of Emmanuel Angelo, resident of Katagali, Khanapur, Belagavi that my client had executed an Irrevocable General Power of Attorney on 31-01-2013 in favour of Mr. Valentine Bona Misquitta of Vile Parle, Mumbai in respect of his one half undivided share in immovable property situated at Convent Avenue, Santacruz (West), Mumbai. On noticing strong proof of gross mismanagement on the part of the said attorney and his acting beyond the scope of powers bestowe on him. Mr. Angelo has cancelled it by executing the Deed of Cancellation and Revocation of power of attorney on 28-12-2019 before Notary Public, Power of Attorney executed in favour of Mr. Valentine Bona Misquitta of Mumbai on 31-01-2013 stands cancelled and noperative. Please note

> (R.D.JADHAV) Advocate 477/A,PRATIBHA,II nd cross road, Bhagyanagar, Belagavi. 590006 Ph. 9845986509

परिशिष्ट 4 नियम 8(1) पहा ताबा सूचना

निम्न स्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922DL2005PLC136029) सेक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ऑण्ड त्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत 28.01.2020 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.1,82,06,597**/-** (रूपये <mark>एक करोड ब्याऐंशी लाख सहा हजार</mark> पाचशे सत्याण्णव फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLLPM00120098 या रकमेची परत फेड करण्यार्च दिनांक <mark>27.01.2020</mark> पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **स्मृती नियंत शाह आणि स्मृती नियंत शाह** यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम : अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्य अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक ताबा 24.06.2020** रोजी

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, य मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,82,06,597**/- (रूपये) एक करोड ब्याऐंशी लाख सहा हजा**र **पाचशे सत्याण्णव फक्त)** पुढील व्याज **27.01.2020** पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.कर्जदारांचे केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

म्लॅट नं.4, दुसरा मजल्या वर, मापित अंदाजे 1537 स्के.फीट बिल्ट अप क्षेत्र, म्हणजे 142.86 स्के. मी बिल्ट अप क्षेत्र, (1281 स्के.फीट चटई क्षेत्र चे बरोबर), द्वादश कॉ.ओपरेटीव हौसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये, प्लॉट नं. 68/53 वर बांधलेला, मुंबई सबअर्बन चा एच/पश्चिम महानगरपालिक मध्ये स्थित गझदार्स स्किम आणि रजीस्ट्रेशन जिल्हा आणि उप जिल्हा मध्ये मालमत्ता सी.टी.एस.नं जी/398 वर स्थित, गाव दांडा, सत्रवा रोड, सांताक्नुझ (पश्चिम) , सिटी सर्व्हे : वांद्रे, तालुका: अंधेरी, मुंबई - 400054, महाराष्ट्र

तारीख: 24.06.2020 स्थळ : मंबर्ड

सही/-अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड



TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Fax No.: +91 22 6665 7724 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

सूचना

टाटा स्टील लिमिटेड (''कंपनी'') च्या संचालक मंडळाची एक बैठक सोमवार, २९ ज्न, २०२० रोजी अन्य बाबींसह पुढील कामकाज करण्यासाठी होणार

- १. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरीक्षित अलिप्त आणि अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय विवरणे आणि निष्कर्ष विचारांत घेऊन अभिलिखित करणे.
- २. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय विवरणे आणि निष्कर्ष विचारांत घेऊन अभिलिखित करणे. आणि
- ३. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी असल्यास लाभांशाची शिफारस करणे.

वित्तीय निष्कर्ष कंपनीची वेबसाईट www.tatasteel.com वर तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची www.nseindia.com आणि बीएसई लिमिटेडची www.bseindia.com ह्या वेबसाईटस वर सुद्धा उपलब्ध करून

पार्वथीसम कांचीनाधम

२६ जून, २०२० मुंबई

ज्या अर्थी

कंपनी सेक्रेटरी अँड चिफ लिगल ऑफिसर (कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स)

टाटा स्टील लिमिटेड

TATA STEEL

ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेसाठी)

निम्न स्वाक्षरीकार इंडियाबुल्स कंज़्यूमर फायनान्स लिमिटेडचे (पूर्विचे आईविएल फायनान लिमिटेड(CIN:U74899DL1994PLC062407) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत 12.09.2019 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.3,38,08,938/-(रूपये तीन करोड अडतीस लाख आठ हजार नऊशे अडतीस फक्त) साठी कर्ज खाते क्र. HILAAND00458639 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 12.09.2019 पासून ते प्रत्यक्ष भरण करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार पुष्पिंदेर सिंग उर्फ पुष्पिंदेर साधू सिंग, सेंट्स एण्ड वॉरियर्स हाल्डिंग्स **एलएलपी (त्यांचे पार्टनर द्वारे),विजयींदेर कौर सुदान एण्ड ट्रान्झिट डिसोझा** यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम $\left(4
ight)$ सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतीकात्मक ताबा 24.06.2020** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स कंज़्यूमर फायनान्स लिमिटेड** र्च कर्ज आकारणी रू.3,38,08,938/= (रूपये) तीन करोड अडतीस लाख आठ) हजार नऊशे अडतीस **फक्त)** पुढील व्याज **12.09.2019** पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं. 1505 चर्टई क्षेत्र 128.15 स्के.मी.ज्या मध्ये बालकनी क्षेत्र 8.15 स्के.मी. चा समावेश आहे, पंधरावा मजला, एफ विंग मध्ये, इमारत नं.9 विस्परींग पाम एक्सएक्सलुसीव , लोखंडवाल टाउनशीप मध्ये, जे जमीनीचा सर्व भाग आणि खंड वर बांधलेली आहे, मापित अंदाजे 11243 स्के.मी.

दंतकवैद्यक उपकरणे देशातच बनावी

- नितीन गडकरी प्रतिनिधी

नागपूर, दि. २६ वैद्यकशास्त्रक्षेत्रात लागणारी उपकरणांची निर्मिती आपल्या देशातच व्हावी. त्यामुळे या व्यवसायाला लागणारा भांडवली खर्च कमी होईल व गरिबांना स्वस्तात उपचार करणे शक्य होईल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

इंडियन डेंटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी ई-संवाद साधला. देशात दातांचे सुमारे दीड लाख डॉक्टर्स आहेत. दरवर्षी २६ टक्के विद्यार्थी दंत महाविद्यालयांमध्ये पास होऊन या व्यवसायात येतात. त्याम्ळेच या क्षेत्रात रोजगाराची प्रचंड क्षमता आहे. दातांचे डॉक्टर प्रामुख्याने महानगरांमध्येच आपली सेवा दवाखाना सुरू करतात. ग्रामीण भागात दातांच्या दवाखान्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. शहरी भागात दरवर्षी १२ ते १५ हजार दवाखाने नव्याने सुरू होत असतात. दंत वैद्यकशास्त्रात लागणारी उपकरणे आणि साहित्य निर्मितीसाठी एमएसएमईतर्फे आपण मदत देण्यास तयार असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले.

सध्या दंतविज्ञानात लागणाऱ्या मशिनरी आणि उपकरणे जर्मनीहन आयात केली जात आहेत. जर्मनीची उपकरणेही चांगलीच आहेत. परंत जगात उपलब्ध असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ही उपकरणे आपल्या देशात बनवली जाऊ शकतील का, याचा विचार आणि प्रयत्न या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी करावा. 'मेक इन इंडिया' आणि 'मेड इन इंडिया'ची या क्षेत्राला गरज आहे. देशात मशिनरी व उपकरणांची निर्मिती झाली तर भांडवली खर्च कमी होईल, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

माजी प्राध्यापिका हेमलता देशपांडे यांचे निधन प्रतिनिधी

मुंबई, शुक्रवार - मरीन लाईन्सच्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका व वसंत मासिकाचे संपादक दिलीप देशपांडे यांच्या पत्नी हेमलता देशपांडे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अनेक वर्षे त्यांनी एसएनडीटी महाविद्यालयात प्राध्यापकी केली. त्यानंतर बोरिवली येथील गोखले महाविद्यालयात त्यांनी भूगोल विषयाचे अध्यापन करून त्या सेवानिवृत्त झाल्या. दिलीप देशपांडे यांना त्या वसंत मासिकाच्या कार्यात सक्रिय मदतही करत असत. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

नागपुरात १०४४ रुग्णाना डिस्चाजे

कोरोना रुग्णसंख्या १३९४, मृतांचा आकडा २२

प्रतिनिधी

नागपूर, दि. २६ - जोवर कोरोनाची साखळी तुटणार नाही, तोवर बाधितांची संख्या वाढतच राहणार आहे. अनलॉकनंतर आता नागपूर शहरातील नवनवीन वसाहतीतून बाधित रुग्ण आढळून येत असल्याचे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. काल ५१ बाधितांची नोंद झाली. आज त्यात नव्या ९ रुग्णांची भर पडल्याने शहरातील एकूण बाधितांची संख्या १ हजार ३९४ वर जाऊन पोहोचली आहे. यांपैकी १ हजार ४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या २२ वर पोहोचली आहे. शासनाने खासगी प्रयोगशाळेमधील

तपासणीचे दर निम्म्यावर केल्यामुळे आता खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल होणारे खासगी प्रयोगशाळेतूनच कोरोना तपासणी करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून त्यामुळे आता प्रयोगशाळेतूनही दररोज बाधित रुग्ण पुढे येत आहेत. त्यासोबतच दरोरज

५६४१ एकुण सीटीएस नं.171/1ए/10 आकुर्ली, कांदिवली पूर्व रजीस्ट्रेशन जिल्हा उप जिल्हा बोम्बे सिटी आणि नवनवीन वसाहतीतून बाधित रुग्ण सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ़ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर बोम्बे सबअर्बन जिल्हा, मुंबई - 400101, महाराष्ट्र कार पार्किंग जागा सह आणि इमारतीची जमीन च पुढे येत असल्याने आता जवळपास रिक्वायरमेन्टस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या ४० व्या नियमाला अनुसरून, कंपनीचे इक्विटी शेअर्स भौतिक प्रमाणसर अविभाज्य अखंडित भाग, अधिकार सह पद्धतीने हस्तांतरित करता येत नाहीत. आणि म्हणून नागरिकांना कोणत्याही स्वरूपात या इक्विटी संपूर्ण शहरच कोरोनाच्या मालमत्ता नं.2 शेअर सर्टिफिकेटचा / इक्विटी शेअरचा व्यवहार न करणे किंवा खरेदी न करणे बाबत सूचना देण्यात येते फ्लॅट नं. 1506 चटई क्षेत्र 23.58 स्के.मी.ज्या मध्ये बालकनी क्षेत्र 3.29 स्के.मी. चा समावेश विळख्यात आले असे म्हणणे वावगे आहे. कोणत्याही व्यक्ती (व्यक्तीं) द्वारे या इक्विटी शेअर्स/शेअर सर्टिफिकेट बाबतीत कोणताही दाव आहे, पंधरावा मजला, एफ विंग मध्ये, इमारत नं.9 विस्परींग पाम एक्सएक्सलुसीव , लोखंडवाल असला, तर त्याने असा दावा कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट म्हणजेचः ''केफिन टेक्नॉलॉजीर प्रायव्हेट लिमिटेड'', सिलेनियम टॉवर बी, प्लॉट नं. ३१–३२, गचीबॉवली, फायनानशीयल डिस्ट्रीक्ट. ठरणार नाही. शहरातील विविध टाउनशीप मध्ये, जे जमीनीचा सर्व भाग आणि खंड वर बांधलेली आहे, मापित अंदाजे 11243 स्के.मी. संस्थात्मक विलगीकरण केंद्रात १ सीटीएस नं.171/1ए/10 आकुर्ली, कांदिवली पूर्व रजीस्ट्रेशन जिल्हा उप जिल्हा बोम्बे सिटी आणि ानक्रमगुडा, हैद्राबाद – ५०० ०३२ येथे ही सूचना छापून आल्यापासून सात (७) दिवसांच्या आत करावा हजार ८८३ संशयित आहेत. परंतु तसे केने गेने नाही तर कंपनी आयर्डपीएफ प्राधिकरणामार्फत या इक्विटी शेअर्सवरील कोणताही दावा बोम्बे सबअर्बन जिल्हा, मुंबई - 400101, महाराष्ट्र कार पार्किंग जागा सह आणि इमारतीची जमीन च नोंदणी धारक/योग्य दावेदारांकडून कधी आणि केंव्हा ही मिळाल्यास, मान्य करेल. प्रमाणसर अविभाज्य अखंडित भाग, अधिकार सह. यापैकी बहुतांश जणांचे नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करिता जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेडसाठी काही दिवसांपूर्वी प्रथम नमुने घेण्यात तारीख :24.06.2020 आले आहे. त्यामुळे त्यांचा दुसरा साविथी पारेख स्थळ : मुंबई अधिकृत अधिकारी लॅन्सी व्हर्गीस दिनांक : २६ जून २०२० नमुना सात दिवसांनी घेणे जॉइंट कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर इंडियाबुल्स कंज़्यूमर फायनान्स लिमिटेड अपेक्षित आहे.